



Tests you can trust

July 25, 2024

The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza
Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai - 400 051
(SYMBOL: THYROCARE)

BSE Limited
Phiroze Jeejeeboy Towers
Dalal Street,
Mumbai- 400 001
(SCRIP CODE 539871)

Dear Sirs/Madam,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to the provisions of Regulation 30 and 47 of the SEBI Listing Regulations, we are enclosing the copies of newspaper advertisements of Unaudited financial results for the quarter ended June 30, 2024, in the prescribed format, published in Business Standard (English) and Pratahkal (Marathi).

The above advertisement is also available on the website of the Company <https://investor.thyrocare.com/>

This is for your information and records.

Yours Faithfully,
For **Thyrocare Technologies Limited**,

Ramjee Dorai
Company Secretary and Compliance Officer

Encl: A/a

Thyrocare Technologies Limited

📍 D-37/1, TTC MIDC, Turbhe, Navi Mumbai- 400 703, India 📞 022- 3090 0000

✉ enquiry@thyrocare.com 🌐 www.thyrocare.com

(CIN : L85110MH2000PLC123882)

TATA POWER DELHI DISTRIBUTION LIMITED
 A Tata Power and Delhi Government Joint Venture
 Regd. Office: NCPH, House, Hudson Lines, Kingsway Camp, Delhi 11009
 Tel: 98112222, Fax: 27468042, Email: TPD.Delipower@td.com
 CIN No.: U40100DL2001PLC111826, Website: www.tatapower-del.com

CORIGENDUM / TENDER DATE EXTENSION July 25, 2024

Tender Enquiry No. / Work Description	Previously Published Date	Revised Due Date & Time of Bid Submission Date & time of opening of bids
TPD/ENGEN/20000168/24-25 Purchase of Network Devices	30.04.2024	02.08.2024 at 15:00 Hrs / 02.08.2024 at 18:30 Hrs
TPD/ENGEN/20000169/24-25 Messaging services through WhatsApp platform	02.07.2024	31.07.2024 at 15:00 Hrs / 31.07.2024 at 18:30 Hrs
TPD/ENGEN/20000168/24-25 Implementation of Meter Data Management Solution	02.07.2024	06.08.2024 at 15:00 Hrs / 06.08.2024 at 18:30 Hrs

Complete tender and corrigendum document is available on our website www.tatapower-del.com → Vendor Zone → Tender / Corrigendum Documents
 Contracts - 011-88112222

ICICI Bank
 Registered Office: ICICI Bank Tower, Near Chokli Circle, Old Padra Road, Vadodra - 390007, Gujarat
 Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051, Maharashtra

Branch Relocation Notice
 On Behalf of ICICI Bank Ltd., Kopargaoon Branch

Dear Customers,

We wish to inform you that with effect from July 29, 2024, we are relocating to a more convenient location. The address is mentioned below.

New address: ICICI Bank Ltd. Sr. No. 2080/E, Ground floor, Gwaloli Complex, Near Gurudwara, Gurudwara Road Kopargaoon, Ahmednagar, Maharashtra - 423601.

There would be no change in your account numbers or the security items issued to you. Assuring you of the best services at all times.

Sincerely,
Branch Manager, Kopargaoon Branch

KOKAN MERCHANTILE CO-OP BANK LIMITED (Incorporated in India) Since 1973
 Registered Office: 1st Floor, Harbour Office, Mazgaon T1, Mumbai 400010 | Phone: 2323253, 2327999, 2329991, 2329991, 2323402, 2323431 | Fax: 2324858
 W: www.kokanbank.co.in

POSSESSION NOTICE

Whereas the Authorised Officer of the Kokan Mercantile Co-op Bank Ltd under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 8(A) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 04.05.2024 calling upon 1. Mr. Ravianna Sabir Husain Choudhary - Prop. P.S. Logistics - Borrower, 2. Mr. Manmohan Sahil Dhar Husain - Surety - 1, and 3. Mr. Manmohan Sahil Dhar Husain - Surety - 2 to repay an amount of Rs. 40,56,784/- (Rupees Forty Lacs Fifty Six Thousand Seven Hundred Eighty Nine only) towards loan account bearing no. 735/10, as on 03.05.2024 along with interest @ 13% p.a. and other charges therein for 60 days from the date of receipt of said notice against you.

The Borrower, Sureties failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower, Sureties and P & G agent that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on it under section 13(4) of the said Act read with Rule 8, 9 of the said rule on this 22nd day of July of the year 2024.

The Borrower/Sureties in particular and public general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the order of the court.

The Borrower/Sureties in particular and public general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the order of the court.

Description of property
 Flat no. 102, adm. area 550 sq ft carpet on the 1st floor of the building known as Sujata Vastu CHS Ltd. situated on land bearing C.S. No. 1723 situated at Mazgaon Division in the registration district and sub-division of Mumbai, Maharashtra.

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002 read with rule 8 (B).
 The Borrower, Guarantors are hereby notified to pay the sum as mentioned in the demand notice along with interest up to date and ancillary expenses from 30 days from today falling which the property will be put up for sale to bid and balance due if any will be recovered with interest and cost.

PLACE: Mumbai
 For/Kokan Mer-Co-op Bank Ltd
 DATE: 25/07/2024
 Authorised Officer

PUBLIC NOTICE

This Public Notice is hereby given to investigate the title of **DISHAWARA VISHAKHA APARTMENTS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED** (hereinafter referred to as the "said Society"), a society registered under the provisions of Maharashtra Co-operative Housing Society Act, 1960 under registration no. BOM/54-WH/55 (B)/55/52/53 dated November 30, 1992 having PAN No. AAAA00781B and having its registered office at Bldg No. 7, 8, 9, New Link Road, Adarsh Nagar, Jogheshwar (West), Mumbai - 400102, with respect to the lease hold land and the ownership building standing thereon (hereinafter referred to as the "Property") and the development rights procured/acquired by Vena Infrahast Ltd. a limited liability partnership firm, registered under the provisions of Limited Liability Partnership Act, 2008, having its registered office at A/1, Koidole, Sagar Road, Anchar - East, Mumbai - 400099 ("Developer"), in order to redevelop the Property of the Society as more particularly described in Schedule hereunder.

All persons having any share, claim, rights, title, interests or objections and/or demand whether by way of sale, transfer, conveyance, mortgage, lien, charge, gift, lease, sub-lease, license, inheritance, occupation, possession, share, maintenance, conveyance, possession, release, relinquishment, development rights or any other method through any deed, document, writing, conveyance, deed, devise, bequest, succession, family arrangement/settlement, litigation, decree or any order of any Court of Law, contracts/agreements or otherwise howsoever of any nature whatsoever in, on or out of the said Property or any part thereof are hereby required to give notice thereof in writing along with documentary proof to the undersigned at their office at B117, U Wing, One BKC, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051, on or before the date of publication hereof, failing which any such claim by anyone shall be disregarded and shall be deemed to have been waived and/or abandoned.

THE SCHEDULE REFERRED HEREINBELOW:

All that pieces and parcels of land bearing CTS No. 1 (Part), measuring about 2740.40 (Two Thousand Seven Hundred and Forty point Forty) square meters and thereabouts situated at Dishawara, Jogheshwar (West), Mumbai - 400102 within the Registration Sub-District of Bandra, Bombay Suburban District (hereinafter with a building standing thereon known as Dishawara Vishakha Apartment) comprising of 3 (Three) wings, each having ground plus 7 (Seven) upper floors consisting of 64 (Sixty four) residential flats lying and bounded only within the registration sub-district of Bandra and Bombay Suburban and bounded as follows:

On or towards North by: 13.41 m. wide road.
 On or towards South by: Building No. 10 to 12.
 On or towards East by: 27.43 m. wide Link Road; and
 On or towards West by: Chaw No. 1, 2 and 3 out of 1200 open plot.

Date: 25th July 2024
 Place: Mumbai

Dr. Dnyanesh Mehta,
 M/s. SL Partners & Solicitors

Ramco Systems Limited
 Registered Office: 47, PSK Nagar, Rajapalayam - 626 108.
 Corporate Office: 64, Sardar Patel Road, Taramani, Chennai - 600 113.
 CIN: L72300TN1997LC037550 E-mail: investorrelations@ramco.com Website: www.ramco.com

Extract of Consolidated Financial Results for the Quarter Ended June 30, 2024

Particulars	Quarter Ended				Year Ended			
	June 30, 2024		March 31, 2024		June 30, 2023		March 31, 2024	
	Unaudited	Audited (Refer Note 1)	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
	Rs. Mil.	USD Mil.	Rs. Mil.	USD Mil.	Rs. Mil.	USD Mil.	Rs. Mil.	USD Mil.
1 Total income from operations	1,322.55	16.67	1,323.40	16.66	1,369.42	17.13	5,298.93	64.41
2 Net profit / (loss) for the period (before tax, exceptional items)	(182.49)	(2.20)	(208.98)	(2.49)	(483.03)	(5.91)	(2,437.28)	(29.83)
3 Net profit / (loss) for the period before tax (after exceptional items)	(182.49)	(2.20)	(208.98)	(2.49)	(483.03)	(5.91)	(2,437.28)	(29.83)
4 Net profit / (loss) for the period after tax (after exceptional items)	(195.56)	(2.36)	(229.85)	(2.75)	(468.04)	(5.73)	(2,381.62)	(29.38)
5 Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	(195.83)	(2.40)	(184.33)	(2.31)	(420.34)	(5.08)	(2,381.65)	(29.44)
6 Equity share capital (Face value of Rs. 10 each)	355.24	6.65	354.55	6.84	352.75	6.82	354.55	6.84
7 Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Balance Sheet							2,759.14	30.86
8 Earnings per share for the period (before and after extraordinary items) of Rs. 10 each, in Rs. and USD (Annualised only for yearly figures)								
a Basic:	(0.54)	(0.07)	(0.52)	(0.06)	(1.37)	(0.16)	(68.51)	(0.83)
b Diluted:	(0.54)	(0.07)	(0.52)	(0.06)	(1.37)	(0.16)	(68.51)	(0.83)

Notes:
 1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website at www.ramco.com and BSE website www.bseindia.com and NSE website www.nseindia.com.
 2 The above Consolidated Financial Results of Ramco Systems Limited, India (the "Company"), its subsidiaries, together referred to as "Group" and its Associate were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on July 24, 2024. The Consolidated Financial Results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder. The Statutory Auditors have certified a limited review of the Consolidated Financial Results of the Group for the quarter ended June 30, 2024 and have issued an unmodified report.
 3 Key numbers of Standalone Financial Results of the Company for the Quarter ended June 30, 2024 are as below:

Particulars	Quarter Ended	Year Ended
	June 30, 2024	March 31, 2024
	Unaudited	Audited
Total income from operations	665.56	656.00
Profit / (loss) before tax	(211.78)	(24.00)
Net profit / (loss) after tax	(201.40)	(20.75)
Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	(201.77)	(26.43)

4 Figures for the previous periods have been regrouped / restated wherever necessary to make them comparable with the figures for the current periods. Figures for the quarter ended March 31, 2024 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended March 31, 2024 and published year to date figures up to the third quarter ended December 31, 2023.

By Order of the Board
For Ramco Systems Limited
 P V Abhinav
 Whole Time Director

Capital Small Finance Bank
 CAPITAL SMALL FINANCE BANK LIMITED
 CIN: L65110PB1999PLC022634 Regd. Office: MIDAS Corporate Park, 3rd Floor, 37, G.T. Road, Jalandhar - 144001, Punjab INDIA Ph: +91 - 181 - 5051111, 5052222; FAX: +91 - 181 - 5053333 E-mail: info@capitalbank.co.in www.capitalbank.co.in

NOTICE OF 23rd ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 23rd Annual General Meeting (AGM) of the Bank is scheduled to be held on Friday, August 30, 2024 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) without physical presence of members at the common venue pursuant to the provisions of Companies Act, 2013 ("Act") read with Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular numbers 14/2023 dated April 18, 2023, 17/2023 dated April 18, 2023, 20/2023 dated May 16, 2023, 22/2023 dated January 13, 2021, 22/2021 dated December 08, 2021, 21/2021 dated December 14, 2021, 22/2022 dated May 05, 2022, 10/2022 dated December 09, 2022 and 09/2023 dated September 26, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (collectively referred as "MCA Circulars") and Master Circular Nos. SEBI/IO/CFD/POD2/CI/RP/2023/120 dated July 11, 2023, Circular No. SEBI/IO/CFD/POD2/CI/RP/2023/0164 dated October 06, 2023 and Circular No. SEBI/IO/CFD/POD2/CI/RP/2023/0167 dated October 07, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") to transact the business set forth in the Notice of the AGM dated June 20, 2024.

In compliance with the above said MCA Circulars & SEBI Circulars, Notice of 23rd AGM alongwith the Integrated Annual Report for the Financial Year 2023-2024 including the financial statements for the year ended on March 31, 2024 ("Annual Report") will be sent to the members of the Bank through e-mail to the e-mail addresses having registered e-mail addresses with the Bank/Depository Participant/Registrar as on August 02, 2024. Members can join and participate in the 23rd AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the 23rd AGM shall be provided in the Notice of 23rd AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Act. The Notice of 23rd AGM and the Annual Report will also be made available on the website of the Bank (www.capitalbank.co.in) and the website of Stock Exchanges i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

The members are requested to register their e-mail address in respect of demat holdings with their respective Depository Participant by following the procedure prescribed by the Depository Participant.

The members holding shares in physical mode and who have not registered/updated their e-mail addresses with the Bank register their e-mail address by sending the request to RTA at mlhsp@capitalbank.co.in in Form ISR - 1. The same may be filed from the website of RTA i.e. <https://linktrime.com>.

The members who have not registered their e-mail addresses can cast their vote through remote e-voting prior to the AGM through the e-voting system during the meeting by following the procedures as shall be prescribed in the Notice of 23rd AGM. The schedule of remote e-voting is as under:

Description	Date & Time
Commencement of remote voting through electronic means	Tuesday, August 27, 2024 at 09:00 AM
Conclusion of remote voting through electronic means	Thursday, August 29, 2024 at 05:00 PM

The members may further note that the Board of Directors of the Bank at its meeting held on May 09, 2024 had recommended a Final Dividend of Rs. 1.20 per Equity Share of the Bank having face value of Rs. 10/- each (i.e., 12% of face value) out of the net profit for the Financial Year ended on March 31, 2024. The Record date for the purpose of the final dividend is July 16, 2024. The final dividend, once approved by the members at the 23rd AGM, will be paid within the statutory timelines electronically through various online transfer modes to those members who have updated their bank account details. Dividend will be paid after deduction of applicable tax at source as prescribed details.

For the purpose of receiving dividend directly in the Bank accounts through Electronic Clearing System (ECS) or any other permitted mode, the members holding shares in physical mode are requested to register/update their Bank Account details by sending a physical request to Bank's RTA through cancelled cheque in original and self-attested copy of PAN Card. Further, the members holding shares in dematerialized mode are requested to register/update their Electronic Bank Mandate & KYC details with their respective Depository Participant. For members who have not updated their bank account details, dividend warrants/element drafts/cheques will be sent to their registered address. All communications / queries in this respect should be addressed to RTA, Link Trime India Private Limited, mlhsp@linktrime.com.

The above information is being issued for the information and benefit of all the members of the Bank and in compliance with the MCA and SEBI Circulars as amended from time to time.

For Capital Small Finance Bank Limited
 546
 Place: Jalandhar
 Date: July 24, 2024
 Amrit Sharma
 Membership No. FCS 10888, Company Secretary

ROSELL INDIA LIMITED
 CIN: L11122WB1994PLC05513
 Registered Office: Andul Towers, Block 'B', 4th Floor
 20/11A/3, Durga Road, Kolkata - 700017,
 India
 Phone: +91 33 4961 0056, e-mail: corporate@rossellindia.com
 Website: www.rossellindia.com

NOTICE OF 30TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of Rosell India Limited (the Company) will be held on Tuesday, 20th August, 2024 at 12:00 PM (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) without physical presence of Members at a common venue, in compliance with the General Circular No. 22/2023 dated 25th September, 2023 read with para 3 and 4 of the General Circular No. 20/2020 dated 08th May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI Circular No. SEBI/IO/CFD/POD2/CI/RP/2023/167 dated 7th October, 2023 issued in this regard.

In terms of the above said MCA and SEBI Circulars, the Company has completed drafting of Notice of the AGM and Annual Report of the Company, inter-alia, containing the Audited Standalone and Consolidated Financial Statements and other Statutory Reports for the Financial Year ended 31st March, 2024 on 24th July, 2024 through electronic mode only to those Members, whose e-mail IDs are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) of Depository Participant(s).

Members may kindly note that the requirement of sending physical copies of the AGM 2024 has been dispensed with vide the aforesaid MCA and SEBI Circulars.

The aforesaid documents are also available at the website of the Company at www.rossellindia.com and the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com as well as the website of the National Securities Depository Limited (NSDL), namely, www.evoting.nsdl.com.

Instruction for Remote e-Voting and e-Voting during the AGM
 Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, General Circulars issued by the MCA on 25th September, 2023 and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of the Company Secretaries of India (ICSI), the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (Remote e-Voting), provided by NSDL.

The Remote e-Voting period prior to the Meeting commences on Friday, 16th August, 2024 (09:00 a.m. IST) and ends on Monday, 19th August, 2024 (05:00 p.m. IST). During this period, Members holding shares either in physical form or in dematerialized form as on Tuesday, 13th August, 2024, i.e. the cut-off date, may cast their votes electronically. The e-Voting mode shall be disabled by NSDL for e-voting thereafter. Those Members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their votes on the Resolutions through Remote e-Voting are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system during the AGM. The Members who have cast their votes by Remote e-Voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC / OAVM facility but shall not be entitled to cast their votes again. Detailed procedure for Remote e-Voting / e-Voting is provided in the Notice of the AGM.

Any person who acquires share(s) and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding share(s) as of the 'cut-off date' may obtain the login ID and password as per procedure provided in the Notice for the AGM.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mishra, Senior Manager, NSDL, at evoting@nsdl.com.

Members holding shares in physical mode and who have not yet registered/updated their e-mail IDs, Bank account and other KYC details are requested to update the same by sending a filled and signed Form ISR-1 or other relevant Forms, as applicable with the Registrar and Share Transfer Agent of the Company or by email to rtat@capitalbank.co.in. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their e-mail IDs, Bank account and other KYC details with the relevant Depository Participant with whom they maintain their Demat Accounts.

For Rosell India Limited
 546
 Date : 25.07.2024
 Place : Kolkata
 N K Khurana
 Director (Finance) and Company Secretary

Mahindra LIFESPACES
 Mahindra Lifespace Developers Limited (Consolidated)
 CIN - L45200MH1999PLC118949
 Tel.: 022-67478600 Website: www.mahindralifespaces.com
 Registered Office: Mahindra Towers, 5th Floor, Worli, Mumbai - 400018

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2024 (Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2024 Unaudited	Quarter Ended 30.06.2023 Unaudited	Year Ended 31.03.2024 Audited
1	Total income (including other income)	20,670	11,005	27,912
2	Loss for the period (before tax and exceptional items)	(3,338)	(3,829)	(12,519)
3	Loss for the period before tax (after exceptional items)	(3,338)	(3,829)	(12,519)
4	Share of profit of joint ventures and associates	3,646	2,467	17,948
5	Profit / (loss) for the period before tax (after exceptional items and after share of net profit of joint ventures and associates)	308	(1,362)	5,429
6	Profit / (loss) for the period after tax (after exceptional items and after share of net profit of joint ventures and associates)	1,274	(427)	9,830
7	Total comprehensive income/(loss) for the period [Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income/(loss) (after tax)]	1,274	(427)	9,795
8	Paid-up equity share capital (Face value of Rs.10/- each)	15,504	15,493	15,501
9	Earning per share (Face value of Rs. 10/- each)*			
	1. Basic (Rs.)	0.82	(0.28)	6.34
	2. Diluted (Rs.)	0.82	(0.28)	6.33

* Basic and Diluted EPS for all periods, except year ended 31.03.2024, are not annualised.

Notes:
 1. The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Parent company at their respective meeting held on July 24, 2024. The unaudited consolidated financial results for the quarter ended June 30, 2024 have been subjected to limited review by the statutory auditors.

2. Key Numbers of Standalone Financials Results:- (Rs. In Lakhs)

Particulars	Quarter Ended 30.06.2024 Unaudited	Quarter Ended 30.06.2023 Unaudited	Year Ended 31.03.2024 Audited
Total income (Including other income)	20,153	1,945	12,343
Loss before tax after exceptional items	(3,346)	(1,506)	(7,011)
Loss after tax	(2,375)	(549)	(3,882)

3. The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results are available on the Stock Exchange website, www.nseindia.com and www.bseindia.com as well as on the Company's website www.mahindralifespaces.com.

Place: Mumbai
 Dated : 24th July, 2024

For and on Behalf of the Board
Amrit Kumar Sinha
 Managing Director & CEO
 DIN: 09127387

Thyrocare
 Tests you can trust

THYROCARE TECHNOLOGIES LIMITED
 CIN: L65110MH2009PLC123882
 Reg. Off: D-3/71, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai- 400 703
 Corp. Off: D-3/75, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai- 400 703
 Phone: 022- 2762 2762 Fax: 022- 2768 2409 | www.thyrocare.com | Email: compliance@thyrocare.com

Extract of Unaudited Consolidated and Standalone Financial Results for the Quarter ended 30 June 2024 (₹ In Crores)

Sr. No.	PARTICULARS	Consolidated				Standalone			
		Quarter Ended 30.06.2024 (Reviewed)	Quarter Ended 31.03.2024 (Reviewed)	Quarter Ended 30.06.2023 (Reviewed)	Year Ended 31.03.2024 (Audited)	Quarter Ended 30.06.2024 (Reviewed)	Quarter Ended 30.06.2023 (Reviewed)	Quarter Ended 30.06.2023 (Reviewed)	Year Ended 31.03.2024 (Audited)
1	Total Income from Operations	156.91	154.25	134.89	571.88	143.63	141.23	123.61	524.02
2	Net Profit for the period before tax (before Exceptional and Extraordinary items, share of profit/(loss) of associate)	33.91	23.12	24.78	95.59	33.14	25.05	24.27	98.22
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items, share of profit/(loss) of associate)	33.55	22.90	24.90	95.98	33.14	25.05	24.27	98.22
4	Net Profit for the period after tax	23.94	17.18	17.25	69.49	25.15	19.23	16.73	71.14
5	Total Comprehensive Income for the period	23.47	17.24	17.40	69.78	24.72	19.23	16.88	71.37
6	Equity Share Capital (Face Value per Share: ₹ 10/- each)	52.95	52.95	52.95	52.95	52.95	52.95	52.95	52.95
7	Other Equity	-	-	-	473.82	-	-	-	460.86
8	Basic and Diluted Earnings Per Share (of ₹ 10/- each) (not annualised)								
a	Basic:	4.52	3.54	3.26	13.42	4.75	3.63	3.16	13.44
b	Diluted:	4.51	3.54	3.25	13.40	4.74	3.63	3.16	13.41

Notes:
 1) The above unaudited financial results of the Company were reviewed by the audit committee on 23rd July 2024 and subsequently approved by the board of directors at its meeting held on 23rd July 2024.
 2) The figures for the quarter ended March 31, 2024 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the limited reviewed year to date figures up to the quarter ended December 31, 2023.
 3) The above is an extract of the detailed format of Consolidated and Standalone Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 47 and Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Consolidated and Standalone Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.nseindia.com and www.bseindia.com. The same is also available on the company's website i.e. www.thyrocare.com.

By Order of the Board
Rahul Guha
 Managing Director
 DIN: 9958482

Place: Mumbai
 Date: 23 July 2024

Thyrocare
 Tests you can trust

THYROCARE TECHNOLOGIES LIMITED
 CIN: L65110MH2009PLC123882
 Reg. Off: D-3/71, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai- 400 703
 Corp. Off: D-3/75,

